

December 10, 2024

To,
The Manager - DCS
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 543927

Dear Sir / Madam,

Sub.: Newspaper advertisement of Notice for Postal Ballot.

Ref.: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In continuation to our letter dated December 09, 2024 and in terms of the Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "LODR"), please find enclosed the copies of newspaper advertisements dated December 10, 2024 confirming dispatch of Postal Ballot notice, published in Financial Express (English) and Pratahkal (Marathi) seeking approval of members for altering the object clause of the Memorandum of Association and Appointment of Mrs. Sangeeta Vijay Kumar as an Independent Director of the Company, by way of special resolutions.

The above information will also be available on the website of the Company at www.asianw.com.

This is for your information, records and necessary dissemination to all the stakeholders.

Thanking you,

For **Asian Warehousing Limited**

Bhavik R. Bhimjyani
Chairman & Managing Director
DIN: 00160121

Encl: A/A

TRADITIONAL PLAYERS LOOK TO COMPETE BETTER WITH BIG TECH FIRMS

Omnicom takes aim at Big Tech, AI with \$13-bn Interpublic deal

DEBORAH MARY SOPHIA & URVI DUGAR
December 9

AD GIANT IN THE MAKING



The \$13.25-bn all-stock deal, has created world's largest ad agency

- The combined firm to have revenue of over \$25 bn, based on 2023 figures
- Omnicom, valued at \$20.2 bn, owns brands like BBDO and TBWA, while Interpublic owns McCann, Weber Shandwick, and Mediabrand, among others
- Tech giants like Google and Amazon have in recent years, attracted marketing dollars away from traditional agencies by offering both ad tools and marketplaces to buy and sell them
- Regulatory roadblocks had forced Omnicom and France's Publicis to call off their \$35 bn merger, back in 2013

OMNICOM GROUP HAS struck a \$13.25 billion all-stock deal to buy rival Interpublic, creating the world's largest advertising agency as traditional players look to better compete with Big Tech firms amid accelerating use of AI.

The deal, announced on Monday, is expected to attract regulatory scrutiny as it seeks to merge the world's third-largest ad buyer, Omnicom, with the fourth-largest: Interpublic. Both firms are based in New York.

Interpublic shareholders will receive 0.344 Omnicom shares for each share held, or \$35.58 based on Omnicom's last close. This represents a premium of 21.6% to Interpublic's close on Friday. Interpublic's shares, down more than 10% year to date, were up nearly 15% in pre-

market trading. Omnicom fell 4%. The combined firm would have revenue of over \$25 billion, based on 2023 figures. It would compete with the UK's WPP and France's Publicis Groupe, which generated annual revenue of \$18.97 billion and \$13.86 billion, respectively.

Omnicom, valued at \$20.2 billion, owns brands such as

BBDO and TBWA, while Interpublic owns McCann, Weber Shandwick, and Mediabrand, among others.

Tech giants like Alphabet-owned Google and Amazon have in recent years attracted marketing dollars away from traditional agencies by offering both advertising tools and marketplaces to buy and sell them.

Soaring use of AI tools that allow businesses to create ads cheaper and faster has also squeezed traditional agencies, forcing them to scramble to develop similar in-house tools to retain clients.

With more tech-driven solutions coming into the market, Moffett Nathanson analyst Michael Nathanson said he was concerned the underlying value

proposition of an agency's offering would remain pressured. "An integration of this size would be unprecedented and likely challenging. The winners in this kind of transaction could end up being the newco's biggest rivals who would use the deal to try to steal clients and talent," Nathanson said.

Regulatory roadblocks had forced Omnicom and Publicis to call off their \$35 billion merger, which would have created the world's biggest advertising group, in 2013.

Meanwhile, Publicis' early investments in data and AI technology have helped it weather the changes in the industry better than rivals. Omnicom shareholders will own 60.6% of the combined firm and Interpublic investors the rest. The deal is likely to close in the second half of 2025 and generate annual cost savings of \$750 million. —REUTERS

Luxury property market is a boon to Trump's biz

ALEX TRAVELLI & SUHASINI RAJ
New Delhi/Kolkata, December 9

INDIA STANDS OUT



Following Trump's win, a developer told local media about new deals. Like others, Indian firms buy land, build high-rises, sell the units and pay a fee to use 'Trump' name, which is putting India even more squarely in Trump Organization's sights

WHEN DONALD J. Trump started his first campaign for the presidency, two Trump-branded buildings were going up in India, one in the financial capital of Mumbai and the other nearby in Pune. Before he won in 2016, the Trump Organization expanded its business in India, signing deals in two more big cities.

The day after Trump's victory in November, a developer in India told local media about half a dozen new deals. Like the others, Indian firms buy the land, build the high-rises, sell the units and pay a fee to use the Trump name.

These deals are putting India even more squarely in the Trump Organization's sights. And with Trump on his way back to the White House, the country is emerging as center stage for potential conflicts of interest.

In Trump's first term, it was uncharted territory for a sitting US president to have extensive business interests in foreign countries. During his second term, the Trump Organization aims to issue a more limited ethics plan that is unlikely to significantly curb its growth.

The US remains at the heart of the Trump family's real estate business. Elsewhere, there is one Trump Tower each in the Philippines, Turkey and Uruguay, and the company has struck deals to bring Trump Towers to Saudi Arabia and the United Arab Emirates. But India stands out: The Trump company's business partners here have plans to bring the total number of Trump-branded buildings to 10 in the coming years.

Anuj Puri, the founder and chairman of Anarock, said many among India's rich, flush with returns from the stock market,

had discovered that they "wanted to enjoy their living, instead of just saving it."

Kalpesh Mehta, the founder of Tribeca Developers, a Mumbai-based company that works with the Trump Organization, told Indian newspapers in November that there would be Trump Tower buildings in Hyderabad and Bengaluru and more in Mumbai, Pune and the suburbs of New Delhi.

Aside from the two fully built Trump Tower buildings in Mumbai and Pune, the others slated to carry the Trump brand are in varying stages of construction. After Trump's first election victory, the Trump Organization vowed to not cut new international deals while he was in office, and Trump handed over operations to his sons Donald Jr. and Eric.

Mehta told local media that the Trump sons had discussed coming to India in the first half of 2025 to promote the new projects. In 2018, Donald Trump Jr. drew ethical scrutiny by visiting India and booking a talk on geopolitics. He backed down mid-trip, saying, "I'm here as a businessman."

The Trump Organization based in New York, declined to answer specific questions about its India plans.

"Over the past decade, we have been involved in some of the most iconic and successful projects in India," a company spokeswoman said in a statement. "We are incredibly proud of the strength of the Trump Brand and everything we have achieved in the region, and look forward to many more," she said.

A 38-story tower has been rising slowly from former marshland in Kolkata. The building was started by a local developer, Unimark. In the summer of 2016, a licensing deal turned "Unimark Eternia" into Trump Tower Kolkata — and buyers flocked to purchase units, even at higher prices.

In interviews last month, sales agents and apartment owners in Kolkata said the Trump name was a part of the building's appeal. Many also said they were frustrated by construction delays, and worried about Unimark's financing.

At a temporary sales site for the Trump Tower Kolkata, a coffee-table book features a photo of Donald Trump Jr. in the first page advertisements: "Your home — an address so powerful, a letter would reach you from any part of the world. With just the Trump name. And yours."

The pitch is working. Sumit Bhalotia, an accountant at a Kolkata law firm, said he had made a down payment toward a \$700,000 apartment near the end of the first Trump administration. —NYT

Verdict is clear: Mega merger unlikely to threaten WPP's stupendous lead in India

ALOKANANDA CHAKRABORTY
New Delhi, December 9

THE OMNICOM-INTERPUBLIC COMBINE can topple WPP after becoming the world's largest advertising agency network. But not in India. Globally, Omnicom (\$20.2 bn) is the bigger of the two partners (\$10.9 bn), but in India, IPG is at least three times larger than Omnicom, and WPP is double the size of IPG. Together, they will be a credible threat to WPP's dominance but they will still not make it to the No 1 spot," says an industry veteran.

Deals of this scale are never

straightforward despite the initial euphoria. Individual agency brands have to compete with each other for clients as their parent firms fight for self-preservation, hamstrung by cost-cutting clients on the one hand and trespassing tech companies on the other.

For instance, tech and e-commerce giants including Google, Meta, Amazon and Flipkart together reported advertising revenues exceeding ₹60,000 crore during the financial year 2023-24, a 9% increase from ₹55,053 crore the previous financial year, as per Registrar of Companies filings.

Globally, Omnicom is the bigger of the two partners; but in India, IPG is at least three times larger than Omnicom, and WPP is double the size of IPG

"Don't be surprised if the Omnicom-Interpublic merger means the death of some venerable old advertising brands, India included," says Sandeep Goyal, chairman of Rediffusion. "The holding companies hopefully end up with stronger balance sheets. But in the process some brands get 'ratio-

nalised', 'right-sized' or even eliminated. Which is sad - JWT and Y&R have vanished."

There are other ticklish issues such as managing conflicts of interest that will inevitably arise from the agencies in the merged entity servicing clients in the same categories. For instance, OMG (Omnicom Media Group) manages all media responsibilities for Tata Motors' passenger vehicle division, including digital, TV, print, OOH, and creative duties. On the other hand, BMW India is an automobile client of Interpublic's (IPG) Team Dynamic. IPG also has an automotive division called IPG

Automotive, which has built relationships with key OEMs and tier 1 suppliers in the region. And what about Amazon? Just recently, OMG bagged the media business edge out the incumbent IPG's Initiative.

"It is not impossible though and much depends on how the businesses are assigned to agencies," says the expert. "Globally, WPP agencies have handled P&G, Reckitt and Lever brands without much fuss. But that can take time."

Pinaki Dasgupta, professor of marketing, IMI, New Delhi, says the merged entity might have to negotiate some creativity-related challenges as well.

SVOD audience falls 2% in India: Report

FE BUREAU
New Delhi, December 9

INDIA'S SUBSCRIPTION VIDEO-ON-DEMAND (SVOD) audience base has witnessed a slight decline, dropping by 2%, from 153 million in 2023 to 150.6 million in 2024, according to The Ormax SVOD Audience Report 2024.

The SVOD segment's stagnation underscores the dynamics of India's price-sensitive market, where platforms must navigate user preferences carefully to maintain growth, the report said. Further, the contraction comes despite the country's

overall digital video audience standing at 547.3 million, with 72% still opting for ad-supported video-on-demand (AVOD) services.

One of the standout findings in the 2024 report is the increasing role of Connected TVs (CTVs) in India's streaming ecosystem. Currently, 36% of urban SVOD audiences use CTV devices to stream content, leading to a rise in co-viewing habits. Notably, 66% of CTV viewers consume content alongside family members, prompting platforms to develop inclusive content catering to varied age groups and life stages.

SBI STATE BANK OF INDIA
Stressed Assets Management Branch : 4th Floor, Old LHO Building, Lal Darwaja, Ahmedabad-380001. Phone: 079-26580795/26581081. E-mail: team3samb.ahm@sbi.co.in

SARFAESI E-AUCTION : M/S. B NANJJI ENTERPRISES LTD
TOTAL 38 PLOTS, AREA: 181994 SQ. MTRS

Non Agriculture Open Plots (38), Total Land Admeasuring 1,81,994 Sq.Mtrs. at B/H. Railway Station Mahemdabad, Dist. Kheda, Gujarat - 387130.

Reserve Price : Rs. 29.40 Cr
Location: RP9W+M7V Mahemdabad, Gujarat

Date of Auction : 18.12.2024

For more details read Times of India & Divya Bhaskar (Gujarat Edition) newspapers dated 01.12.2024, or Please Visit : www.sbi.co.in and https://ebkray.in/

Contact: (1). Authorised Officer - Gaurang Anand (Mob: 7600038903)
(2). Case Officer - Ronak Parmar (Mob: 7600050349)

Date : 10.12.2024 Authorised Officer, State Bank of India

ASIAN
ASIAN Warehousing Limited
CIN: L01403MH2012PLC230719
Registered Office: 508, Dalal House, J.B.Marg, Nariman Point, Mumbai, Maharashtra, India, 400021
Tel: 022-22812000 | Email: info@asianw.com | Website: www.asianw.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and Section 110, and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ("Act") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read with Rule(s) 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings/conducting postal ballot process through e-Voting vide General Circular No(s). 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, read with other relevant circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars"), to transact the following special business by passing Special Resolutions, by way of postal ballot only, by voting through electronic means ("remote e-Voting").

Sr. No. Description of the Special Resolutions

- 1 To alter the object clause of the Memorandum of Association of the Company.
- 2 Appointment of Mrs. Sangeeta Vijay Kumar (DIN:10704866) as an Independent Director.

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Monday, December 9, 2024 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/depository participant(s) as on December 6, 2024 ("Cut-off Date").

The said Notice is also available on the website of the Company: www.asianw.com the relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com on which the Equity Shares of the Company are listed and on the website of National Securities Depository Limited (NSDL): www.evoting.nsdl.com.

In accordance with the provisions of the MCA Circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing remote e-Voting facility to its members. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting: 9:00 a.m. (IST) on Tuesday, December 10, 2024
End of e-voting: 5:00 p.m. (IST) on Wednesday, January 8, 2025
Cut-off Date for eligibility to vote: Friday, December 6, 2024

The e-voting facility will be disabled by NSDL immediately after 5:00 p.m. (IST) on Wednesday, January 8, 2025.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same (i) with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic form, and (ii) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.rtxports.com) duly filled and signed along with requisite supporting documents to Link Intime India Private Limited at C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Hemanshu Upadhyay (Membership No. ACS-46800, CP No. 20259 of Ms. HRU & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in fair and transparent manner.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022-4886 7000 or send a request to (Sagar S. Gudhate) at evoting@nsdl.com.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or to any person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced within 48 hours from the conclusion of e-voting i.e. 5:00 p.m. (IST) on Friday, January 10, 2025 and will be displayed on the Company's website www.asianw.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com and communicated to the Stock Exchange, Depositories and the Registrar and Share Transfer Agent.

For Asian Warehousing Limited
Sd/-
Bhavik R. Bhimjani
Chairman & Managing Director
DIN: 00160121

Place: Mumbai
Date: December 9, 2024

उद्योग विकास प्राधिकरण, राजस्थान
No. :- F-2(01)Acc/Contract/2024-25/186-188 Date: 06/12/2024

ई-निविदा संशोधन सूचना

उद्योग विकास प्राधिकरण द्वारा जारी ई-निविदा सूचना संख्या: 47 / 2024-25 के निविदा कार्य संख्या- 01 (Development Nehru Garden as Theme Based Park on Public Private Partnership (PPP) Mode). की तिथियों में निम्नानुसार संशोधन किया गया है, ऑनलाईन निविदा प्रप्र डाउनलोड/अपलोड एवं EMD, Tender Fee & Processing Fee Online दिनांक: 24.12.2024 को सायं: 6:00 बजे तक जमा की जा सकेंगे एवं दिनांक: 26.12.2024 को प्रातः 11:00 बजे तक निजी विड खोली जावेगी। अन्य शर्तें यथावत रहेगी।

अतिरिक्त अधिकृत - विदुष उद्योग विकास प्राधिकरण
का.सं.सं.सं./बी/24/8822

NEELKANTH
NEELKANTH LIMITED
(FORMERLY KNOWN AS R T EXPORTS LIMITED)
Corporate Identity Number (CIN): L68100MH1980PLC22562
508, Dalal House, Jammal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400021
Tel: 022-22812000 Email: headoffice@rtexports.com Website: www.rtxports.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ("Act") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read with Rule(s) 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings/conducting postal ballot process through e-Voting vide General Circular No(s). 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars"), to transact the following special business by passing Special Resolution, by way of postal ballot only, by voting through electronic means ("remote e-Voting").

Sr. No. Description of the Special Resolution

- 1 Appointment of Mrs. Sangeeta Vijay Kumar (DIN:10704866) as an Independent Director

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Monday, December 9, 2024 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/depository participant(s) as on December 6, 2024 ("Cut-off Date").

The said Notice is also available on the website of the Company: www.rtxports.com the relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com on which the Equity Shares of the Company are listed and on the website of National Securities Depository Limited (NSDL): www.evoting.nsdl.com.

In accordance with the provisions of the MCA Circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing remote e-Voting facility to its members. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting: 9:00 a.m. (IST) on Tuesday, December 10, 2024
End of e-voting: 5:00 p.m. (IST) on Wednesday, January 8, 2025
Cut-off Date for eligibility to vote: Friday, December 6, 2024

The e-voting facility will be disabled by NSDL immediately after 5:00 p.m. (IST) on Wednesday, January 8, 2025.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same (i) with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic form, and (ii) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.rtxports.com) duly filled and signed along with requisite supporting documents to Link Intime India Private Limited at C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Hemanshu Upadhyay (Membership No. ACS-46800, CP No. 20259 of Ms. HRU & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in fair and transparent manner.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022-4886 7000 or send a request to (Sagar S. Gudhate) at evoting@nsdl.com.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or to any person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced within 48 hours from the conclusion of e-voting i.e. 5:00 p.m. (IST) on Friday, January 10, 2025 and will be displayed on the Company's website www.rtxports.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com and communicated to the stock Exchange, depositories and the registrar and Share Transfer agent.

For Neelkanth Limited
Sd/-
Yogesh Thakarsey Dawda
Chairman & Whole-time Director
DIN: 01767642

Place: Mumbai
Date: December 9, 2024

KAMCO
KERALA AGRO MACHINERY CORPORATION LTD
(A Govt. of Kerala undertaking) Athani, Ernakulam-683 585, Kerala
Tel. No (0484)-2474301 (5 lines)

E-TENDER NOTICE

- 1 KAMCO/MTLS/EOI/24-25/12 dated: 06.12.2024 Expression of Interest (EOI) for Empanment agencies to manage listing and maintenance of KAMCO products on leading e-commerce platforms
- 2 KAMCO/MTLS/EOI/24-25/14 dated: 05.12.2024 Expression of Interest (EOI) for Empanment of agencies for multi-media content creation of KAMCO corporate video
- 3 KAMCO/MTLS/EOI/24-25/15 dated: 05.12.2024 Expression of Interest (EOI) for Distributorship or Dealership in various States of India
- 4 KAMCO/MTLS/EOI/24-25/16 dated: 06.12.2024 Expression of Interest (EOI) for Strategic Import Partnerships in Affordable Agricultural Machinery for the KAMCO life brand

Visit our website www.kamcoindia.com / contact Materials Dept. Sd/-
Apply tenders: www.etenders.kerala.gov.in Managing Director
08/12/2024

MITSU CHEM PLAST LIMITED
CIN: L25111MH1988PLC048925
Regd. Office: 329, Gala Complex, 3rd Floor, Din Dayal Upadhyay Marg, Mulund (West), Mumbai - 400 080, Maharashtra, India.
Tel No. : 022 - 2592 0055 | Fax : 022 - 2592 0077
Email: investor@mitsuchem.com | Website: www.mitsuchem.com

NOTICE

NOTICE is hereby given to the Members of Mitsu Chem Plast Limited (the "Company") pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard-2 on general meeting, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs, for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated 8 April 2020, 17/2020 dated 13 April 2020, 20/2020 dated May 5, 2020, read with other relevant circulars including the latest being 9/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), that the following special business are proposed for consideration by the Members of the Company through Postal Ballot by voting through electronic means only ("e-voting").

Item No. Description of the Special Resolution

1. Re- appointment of Ms. Neha Huddar (DIN: 00092245) as an Independent Director of the Company for a second term of 5 years commencing from February 01, 2025.
2. Re-appointment of Mr. Jagdish L. Dedhia (DIN: 01639945) as Chairman & Whole-Time Director of the Company.
3. Re-appointment of Mr. Sanjay M. Dedhia (DIN: 01552883) as Managing Director of the Company.
4. Re-appointment of Mr. Manish M. Dedhia (DIN: 01552841) as Managing Director & CFO of the Company.

In compliance with the above-mentioned provisions and the MCA circulars, the Company has circulated the electronic copies of the Postal Ballot Notice along with the Explanatory Statement pertaining to the aforementioned resolution to those members whose names appear in the Register of Members/list of Beneficial Owners maintained by the Company/Depositories as at close of business hours on Friday, December 06, 2024 (i.e. Cut-off date) and whose email address were registered with the Depository Participant(s) as on the Cut off date.

In this regard, the Notice of the Postal Ballot can be downloaded from the website of the Company at www.mitsuchem.com and from the website of Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com. The Notice is also displayed on the website of BSE Limited (www.bseindia.com), where the shares of the Company are listed.

The Company has engaged the services of Bigshare Services Private Limited for the purpose of providing e-voting facility to all its Members. The voting period will commence from Wednesday, December 11, 2024, IST at 9:00 a.m. and end on Thursday January 09, 2025, IST at 5:00 p.m. The e-voting module shall be disabled by Bigshare services Private Limited for voting thereafter.

Members who have not registered their email address and mobile numbers, are requested to register/update the same with the Company's Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited on its website at https://bigshareonline.com/InvestorRegistration.aspx.

The Board of Directors has appointed Ms. Shreya Shah, Practising Company Secretary, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot/e-voting process in a fair and transparent manner.

For any queries/grievances relating to voting by electronic means, Members are requested to write at ivote@bigshareonline.com or call on toll free no.1800 22 54 22, on all working days during business hours.

The Results of the e-voting by Postal Ballot will be declared not later than 48 hours of conclusion of the voting through Postal Ballot at the Registered Office of the Company. Such Results, along with the Scrutinizer's Report, will be available on the Company's website www.mitsuchem.com and will be forwarded to BSE Limited.

For MITSU CHEM PLAST LIMITED
Sd/-
Jagdish Dedhia
Chairman & Whole-Time Director
DIN:01639945

Place: Mumbai
Date: December 09, 2024

Sun Pharmaceutical Industries Limited
Regd. Office: SPARC, Tandajia, Vadodra - 390 012, Gujarat, India
Corporate Office: Sun House, Plot No. 201 B/1, Western Express Highway, Goregaon - East, Mumbai - 400 063, Maharashtra, India
Tel: 022-43244324 CIN: L24230GJ1993PLC019050
Website: www.sunpharma.com Email: secretarial@sunpharma.com

NOTICE OF NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL CONVENED MEETING

This is to inform that by an Order dated November 14, 2024, in Company Scheme Application No. CA(CAA)48/(AHM)2024 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench ("Hon'ble Tribunal" or "NCLT") has directed that a meeting of Equity Shareholders of Sun Pharmaceutical Industries Limited to be held on Tuesday, January 23, 2025 at 3:00 P.M. IST (Indian Standard Time) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") ("Meeting"), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 read with enabling circulars issued by the Ministry of Corporate Affairs, for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the proposed Composite Scheme of Arrangement (hereinafter referred to as "Scheme of Arrangement" or "Scheme"), involving (a) amalgamation of Wholly-owned subsidiary companies viz. Sun Pharmaceutical Medicare Limited, Green Eco Development Centre Limited, Faststone Mercantile Company Private Limited, Realstone Multitrade Private Limited, Skislen Labs Private Limited ("Transferor Companies") with Sun Pharmaceutical Industries Limited ("Transferee Company" or "the Company"), and (b) Reclassification of General Reserve of the Company to Retained Earnings, with their respective shareholders pursuant to the provisions of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013.

The Notice of the Meeting, along with copy of the Scheme of Arrangement, the Explanatory Statement under Sections 230, 232 and 102 of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016, along with all annexures to the Statement will be sent by electronic mode to all the equity shareholders whose email addresses are registered with the Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ("RTA")/ Depositories. The equity shareholders holding shares in dematerialized form are requested to register their email address and mobile number with their Depository Participant(s), and equity shareholders holding shares in physical form are requested to furnish details of their email address and mobile number to the RTA at rnt_helpdesk@linkintime.co.in and Portal: https://swayam.linkintime.co.in. The Notice and the accompanying documents shall also be available on the website of the Company viz. www.sunpharma.com and will also be available on the website of the Stock Exchanges where equity shares of the Company are listed, i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of CDSL at www.evotingindia.com, being the agency appointed by the Company to provide e-voting and other facilities for the Meeting.

Equity shareholders will have an opportunity to cast their votes remotely on the business as set forth in the Notice of the Meeting through remote e-voting. The manner of remote e-voting for equity shareholders holding shares in dematerialized form, physical form and equity shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice of the Meeting. The facility for e-voting will also be provided during the Meeting, and equity shareholders attending the Meeting by VC, who have not cast their votes by remote e-voting, will be able to vote during the Meeting.

It is important to note that as per the SEBI circular dated June 10, 2024, equity shareholders with securities held in physical form must update their KYC including the PAN, Contact Details, Nomination, Bank Account Details, and Specimen Signature. Failure to meet these KYC requirements (excluding non-submission of 'choice of nomination') will result in the inability to receive dividends from April 1, 2024 onwards.

Sd/-
Dhirendra Sinha
Chairperson appointed for the Meeting
Dated: December 09, 2024

ASIAN
ASIAN Warehousing Limited
CIN: L01403MH2012PLC230719
Registered Office: 508, Dalal House, J.B.Marg, Nariman Point, Mumbai, Maharashtra, India, 400021
Tel: 022-22812000 | Email: info@asianw.com | Website: www.asianw.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and Section 110, and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ("Act") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read with Rule(s) 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings/conducting postal ballot process through e-Voting vide General Circular No(s). 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, read with other relevant circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars"), to transact the following special business by passing Special Resolutions, by way of postal ballot only, by voting through electronic means ("remote e-Voting").

Sr. No. Description of the Special Resolutions

- 1 To alter the object clause of the Memorandum of Association of the Company.
- 2 Appointment of Mrs. Sangeeta Vijay Kumar (DIN:10704866) as an Independent Director.

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Monday, December 9, 2024 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/depository participant(s) as on December 6, 2024 ("Cut-off Date").

The said Notice is also available on the website of the Company: www.asianw.com the relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com on which the Equity Shares of the Company are listed and on the website of National Securities Depository Limited (NSDL): www.evoting.nsdl.com.

In accordance with the provisions of the MCA Circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing remote e-Voting facility to its members. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting: 9:00 a.m. (IST) on Tuesday, December 10, 2024
End of e-voting: 5:00 p.m. (IST) on Wednesday, January 8, 2025
Cut-off Date for eligibility to vote: Friday, December 6, 2024

The e-voting facility will be disabled by NSDL immediately after 5:00 p.m. (IST) on Wednesday, January 8, 2025.

Members who have not registered their e-mail address are requested to register the same (i) with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic form, and (ii) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.rtxports.com) duly filled and signed along with requisite supporting documents to Link Intime India Private Limited at C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Hemanshu Upadhyay (Membership No. ACS-46800, CP No. 20259 of Ms. HRU & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in fair and transparent manner.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022-4886 7000 or send a request to (Sagar S. Gudhate) at evoting@nsdl.com.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or to any person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced within 48 hours from the conclusion of e-voting i.e. 5:00 p.m. (IST) on Friday, January 10, 2025 and will be displayed on the Company's website www.asianw.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com and communicated to the Stock Exchange, Depositories and the Registrar and Share Transfer Agent.

For Asian Warehousing Limited
Sd/-
Bhavik R. Bhimjani
Chairman & Managing Director
DIN: 00160121

Place: Mumbai
Date: December 9, 2024

NEELKANTH
NEELKANTH LIMITED
(FORMERLY KNOWN AS R T EXPORTS LIMITED)
Corporate Identity Number (CIN): L68100MH1980PLC22562
508, Dalal House, Jammal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400021
Tel: 022-22812000 Email: headoffice@rtexports.com Website: www.rtxports.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any

शेअर बाजार घसरला!

टाटा, नेस्ले, ब्रिटानियासह या इंडस्ट्रीजमध्ये घसरण; तर अदानीच्या स्टॉक्समध्ये वाढ

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) : देशांतर्गत शेअर बाजार आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी घसरणीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) बेंचमार्क निर्देशांक २००.६६ अंकांच्या घसरणीसह ८१,५०८.४६ च्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ५८.८ अंकांनी घसरून २४,६१९.०० च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप १०० आज ०.५१% वाढून ५९,००२ वर पोहोचला, जो सलग १७ व्या सत्रात वाढला. त्याचप्रमाणे, निफ्टी स्मॉलकॅप १०० ने १२ व्या सत्रासाठी आपली तेजी कायम ठेवली. तो ०.१९% वाढून १९,५२८ वर पोहोचला.

दोष, गैरकृत पोहोचला

एफएमसीजी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बेंचमार्क निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात घसरले. आजच्या व्यवहारात एचडीएफसी बँक आणि आयटी पॅकने बाजाराला थोडासा आधार दिला

असला तरी निर्देशांक उंचावण्यास सक्षम नव्हते. आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीला, एल अँड टी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स हे निफ्टी टॉप गेनर्स राहिले, तर टाटा कॅन्स्युमर, एचयूएल, नेस्ले, टाटा मोटर्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये घसरण दिसून आली.

या सेक्टरमध्ये घसरण

लॉरस लॅब, डिव्हिस लॅब आणि पिपामल या फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. आजच्या व्यवहारात अंटो आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव दिसून आला. मीडिया आणि एफएमसीजी निर्देशांकातही घसरणीचा कल दिसून आला. PSU बँक शेअर्समध्येही घसरण दिसून आली.

या कंपनीचे शेअर्स तीन वर्षातील सर्वोच्च पातळीवर

भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन क्लासिफाईड आणि अंटो ऑक्शन प्लॅटफॉर्मपैकी



एक अस्तलेल्या कारेट्रेड टेकच्या शेअर्सने सोमवारी वीएसईवर १६१८ रुपयांसह ३ वर्षांच्या उच्चांक गाठला. शेअर इंट्राडे ३ टक्क्यांनी वधारला. स्मॉलकॅप कंपनीचा शेअर सप्टेंबर २०२१ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत होता.

जाहीर सूचना

सूचना यादारे आम जनतेस देण्यात येते की, माझे अशील श्री. **पेरा नविचंद्र पितायटिया** यांनी फ्लॉट क्र. ६०३, मोजगापिन २२५, चौ. फूट चढई क्षेत्रफळ, ६ वा मजला, बिल्डींग मोतीलाल एमआर को-ऑप. हा. सो. लि. मणुपुत जात, डारणागवाडी रोड क्र. ५, कांठिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्तेचे हस्तांतरण त्यांची आई दिवंगवत श्रीम. **हंसवैन नविचंद्र पितायटिया** यांच्या नावावरून हस्त-त्या नावे हस्तांतरण करण्याकरिता अर्ज केला आहे कारण त्यांचा मृत्यू दि. २१.०६.२०१२ रोजी झाला होता. सर्व व्यक्तींना वरील निर्देशित मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे, हक्क, अधिकार व/वा हितसंबंध असल्यास वा मागण्या असल्यास तसेच वास्तू, विक्री, गहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट, देखापाल, भाडेकरार, जवनी वा अन्य काही असल्यास त्यांनी यादारे सवर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट, मधुदास रोड, कांठिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे सूचित करावे आवश्यक आहे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस सवर तारखेपासून १५ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा जर काही दावे असल्यास ते अधिव्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

सही/-
(श्रीम. राशिदा बाय. लक्ष्मीधर)
वकील
दि. १०.१२.२०२४

संजय मल्होत्रा होणार RBI चे नवे गव्हर्नर, ११ डिसेंबरला पदभार स्वीकारणार

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच RBI ला नवे गव्हर्नर मिळाले आहेत. निमंत्रिडळ समितीने वित्तीय सेवा विभाग (DFS) सचिव संजय मल्होत्रा यांची RBI च्या गव्हर्नरपदी नियुक्ती केलीआहे. विद्यमान गव्हर्नर शंक्तीकांत दास यांचा कार्यकाळ उद्या, ११ डिसेंबर रोजी संपत आला. त्यामुळे संजय मल्होत्रा १२ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारतील. मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेचे २६वे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. संजय म्हणजे, केंद्र सरकारने २०२२ मध्येच वित्तीय



मल्होत्रा यांना रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून नियुक्त केले होते. आता त्यांच्याकडे RBI च्या गव्हर्नरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

YES BANK येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५.
शाखा : १९ वा मजला, सी विंग, एम्पायर टॉवर, रिलायन्स टेक पार्क, क्लाउड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र. ३१, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४०० ७७८.

सरफेसी कायद्याच्या अनुच्छेद १३(२) च्या सूचनेचे प्रकाशन
सूचना यादारे खालील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/गहाणघटदार यांना देण्यात येते की, बँकेकडून प्राप्त कर्ज सुविधेच्या प्रमुख व याच्याचे पुनःप्रदान करण्यास कसूट केल्याने त्यांचे कर्ज खाते अकार्यत मालमत्ता (एनपीए) म्हणून वगळित करण्यात आले आहे. सीक्युरिटायझेशन अँड किन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुटीटी इंस्ट्रुमेंट अँड २००२ (सरफेसी कायदा) च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत त्यांना सूचना त्यांच्या जात पत्त्यावर जारी करण्यात आली होती परंतु त्यांना सदर सूचना न मिळाल्याने पत आल्या आहेत तरी त्यांना सदर जाहीर सूचेददारे सूचित करण्यात येत आहे. वरील संबंधित सूचना यादारे पुन्हा एकदा खालील निर्देशित कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार/ गहाणघटदार यांना आम जनतेस यादारे देण्यात येते की, सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा सरफेसी कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या अट अनुच्छेद (४) अंतर्गत सदर ६० दिवसांच्या पूर्तीनंतर पुढील पावले उचलली जातील.

अनु. क्र.	कर्ज खाते क्र./ कर्ज. आयडी	कर्जदार, सह-कर्जदार, गहाणघटदार व प्रथिभूत प्रदाने यांचे नाव	१३(२) सूचना अनुसार एकूण दत्ता रक्कम	१३(२) सूचना तारीख/ एनपीए तारीख
१	एमओआर०००१००१००३२०३२४	विद्यासागर पी. गाम्भे (कर्जदार व गहाणघटदार) केतकी देसाई (सह-कर्जदार)	₹. ११,५९,१२४.९९/-	०६.१२.२०२४/ १३.०९.२०२४

प्रतिभूत मालमत्ता : प्लॉट क्र. ८०३/पी, ८ वा मजला, मोजगापिन क्षेत्रफळ ४५५ चौ. फूट चढई (सहई क्र. २०६, २१०, ३६५ प्लॉट क्र./ प्लॉट क्र. ३६,३७), बिल्डींग आसावरी बिल्डींग म्हणून जात, पोखरण रोड क्र. १, वर्तक नगर, माजीबंद, ठाणे ४०० ६५६ ही मालमत्ता विद्यासागर पी. गाम्भे यांच्यादारे मालकीची आहे. पुढे, सदर सरफेसी कायद्याच्या अनुच्छेद १३(८) अंतर्गत तुमचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे व जर प्रतिभूत मालमत्तेच्या विभागा वा हस्तांतरणाकरिता निश्चित तारखेच्या पूर्वी कोणत्याही वेळी आमच्यादारे सर्व मूळ, प्रदान व उद्बललेल्या खर्चाची आमच्या थकबाकी यांचे आमच्यादारे विक्री वा हस्तांतरण करण्यात येणार नाही व प्रतिभूत मालमत्तेच्या हस्तांतरण व विक्रीकरिता आमच्यादारे पुढील पावले उचलण्यात येणार नाहीत.

सही/-
(प्राधिकृत अधिकारी)
येस बँक लिमिटेड
दि. १०.१२.२०२४
ठिकाण : मुंबई

YES BANK येस बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : सेस बँक हाउस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०० ०५५.
शाखा : १९ वा मजला, सी विंग, एम्पायर टॉवर, रिलायन्स टेक पार्क, क्लाउड सिटी कॅम्पस, प्लॉट क्र. ३१, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४०० ७७८.

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

ज्याअर्ही, अधोहस्ताक्षरित येस बँक लिमिटेड (बँक) च्या प्राधिकृत अधिकार्यांनी सीक्युरिटायझेशन अँड किन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००२ (अॅक्ट) अनुसार व सीक्युरिटी इंस्ट्रुमेंट (एफोर्समेंट) क्लस, २००२ च्या नियम १ सहाय्यात अनुच्छेद १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकार्यान्वे खालील निर्देशित संबंधित कर्जदार यांना खालील निर्देशित रकमेचे प्रदान करण्याकरिता सदर सूचनेच्या दिवशी तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदारांनी/प्रतिभूत प्रदाने यांनी सवर रकमेचा भरणा करण्यास कसूट केली असल्याने, सदर सूचना कर्जदारांनी/प्रतिभूत प्रदाने व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सवर कायद्याच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत व सदर नियमाच्या सहाय्यात नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकार्यान्वे खालील निर्देशित मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

बिरोबत: कर्जदारांना/प्रतिभूत प्रदाने यांना व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंबंधित व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे सदर मालमत्तेसह बँकेच्या प्रभार अंतर्गत रक्कम खालील निर्देशित अनुसार त्यावरील सर्व अन्य रक्कम व तसेच मूळ, प्रभार, हस्त व त्यावरील वगळ यांच्यासह रकमेच्या अर्धीन असेल.

कृपया नोंद घ्यावी की, कायद्याचे अनुच्छेद १३ (८) जत आमची थकबाकी सर्व मूळ, प्रभार व खर्च यांच्यासह उद्बललेल्या सर्व प्रकारांने निश्चित तारखेपूर्वी कोणत्याही वेळी केल्यास मनुष्या मालमत्तेची विक्री वा हस्तांतरण प्रतिभूत मालमत्तेचे आमच्यादारे करण्यात येणार नाही व जाहीर लिखाव/ निविदा/ खात्रीची पूर्ती मार्फत प्रदानित मालमत्तेसंबंधित कोणतेही विक्री वा हस्तांतरण आमच्यादारे केले जाणार नाही.

प्रत्यक्ष ताबा सूचना / कर्जदार / गहाण मालमत्तेचा तपशील

अनु. क्र.	कर्ज क्र.	कर्जदार, सह-कर्जदार, हमीदार यांचे नाव,	गहाणघटदार/मालमत्तेचे विवरण (अनुच्छेद १३(२) सूचना अनुसार प्रदाने पत्ता)	१३(२) सूचना अनुसार एकूण दत्ता रक्कम	१३(२) सूचनेची तारीख	अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी पत्तावर/दाणे/ सोनोएप सेवकान १४
१	एम ओआर०००१००१००३२०३२४	जय हनुमान हुंकेकार (कर्जदार) किरण चंद्रकांत डोके (सह-कर्जदार व गहाणघटदार) शारदा चंद्रकांत डोके (सह-कर्जदार)	कार्यालय क्र. १, १ ला मजला, सी विंग, प्रोजेक्ट व्हॅटेईल व्हॅली म्हणून जात, जुना सवई क्र. ११/१, १३, १४, १५, १६/१७, १८/१९, नवीन सवई क्र. १२/१, १४, १६, १६/१७, १७/१८, १८/१९, गव निळवे, डोंकिवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ४२२ २०४.	₹. ८८,७७,३९१.८२/-	२१.०९.२०२३/ ०७.१२.२०२४	मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे अदारा दि. ०६ नोव्हेंबर, २०२४ रोजी प्रकृषण क्र. १३३/२०२४

प्रत्यक्ष ताबा

सही/- प्राधिकृत अधिकारी
येस बँक लिमिटेड

OFFER OPENING PUBLIC ANNOUNCEMENT TO THE SHAREHOLDERS OF

MARUTI SECURITIES LIMITED

(“MSL”/TARGET COMPANY/“TC”) (Corporate Identification No. L67120TG1994PLC018087)
Registered Office: 66, Parkview Enclave, Mano Vikas Nagar, Secunderabad, Hyderabad – 500009, Telangana, India; Phone No.: +91-8106873435; Email id: contact@marutisecurities.com; Website: www.marutisecurities.com

This Advertisement is being issued by Navigant Corporate Advisors Limited, on behalf of Mr. Rama Swamy Reddy Pedinekulava (Acquirer-1) and Mr. Narsing Balwanth Singh (Acquirer-2) (Acquirer-1 & Acquirer-2 hereinafter collectively referred to as the “Acquirers”) pursuant to Regulation 18(7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended (“SEBI (SAST) Regulations”) in respect of Open Offer (“Offer”) for the acquisition up to 13,00,078 Equity Shares of Rs. 10/- each representing 26.00% of the total equity and voting share capital of the Target Company. The Detailed Public Statement (“DPS”) pursuant to the Public Announcement (“PA”) made by the Acquirers have appeared in Financial Express - English Daily (all editions); Jansatta - Hindi Daily (all editions); Pratahkal - Marathi Daily (Mumbai edition) and Mega Jyothy - Telugu Daily (Hyderabad edition) on 30th September, 2024.

- The Offer Price is Rs. 8.50/- (Rupees Eight and Paise Fifty only) per equity share payable in cash (“Offer Price”).
- Committee of Independent Directors (“IDC”) of the Target Company are of the opinion that the Offer Price of Rs. 8.50/- (Rupees Eight and Paise Fifty only) offered by the Acquirers is in accordance with the relevant regulations prescribed in the Takeover Code and prima facie appear to be justified. The recommendation of IDC was published in the aforementioned newspapers on 09th December, 2024.
- There has been no competitive bid to this Offer.
- The completion of dispatch of The Letter of Offer (“LOF”) to all the Public Shareholders of Target Company and Shareholders in Open Offer Person(s) may participate in the Offer by approaching their respective Broker/Selling Broker and tender Shares in the Eligible Offer as per the procedure along with other details.
- In terms of Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, the Draft Letter of Offer had been submitted to SEBI on 08th October, 2024. We have received the final observations in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations from SEBI vide its Letter No. SEBI/HO/CFD/DCR/RAC-1/P/OW/2024/36198/1 dated November 25, 2024 which have been incorporated in the LOF.
- Any other material changes from the date of PA: Nil
- Schedule of Activities:

Activity	Original Date	Original Day	Revised Date	Revised Day
Public Announcement	23.09.2024	Monday	23.09.2024	Monday
Publication of Detailed Public Statement in newspapers	30.09.2024	Monday	30.09.2024	Monday
Submission of Detailed Public Statement to BSE, Target Company & SEBI	30.09.2024	Monday	30.09.2024	Monday
Last date of filing draft letter of offer with SEBI	08.10.2024	Tuesday	08.10.2024	Tuesday
Last date for a Compelling offer	22.10.2024	Tuesday	22.10.2024	Tuesday
Receipt of comments from SEBI on draft letter of offer	29.10.2024	Tuesday	25.11.2024	Monday
Identified date*	31.10.2024	Thursday	27.11.2024	Wednesday
Date by which letter of offer be dispatched to the shareholders	08.11.2024	Friday	04.12.2024	Wednesday
Last date for revising the Offer	13.11.2024	Wednesday	09.12.2024	Monday
Comments from Committee of Independent Directors of Target Company	13.11.2024	Wednesday	09.12.2024	Monday
Advertisement of Schedule of activities for open offer, status of statutory and other approvals in newspapers and sending to SEBI, Stock Exchange and Target Company	14.11.2024	Thursday	10.12.2024	Tuesday
Date of Opening of the Offer	18.11.2024	Monday	11.12.2024	Wednesday
Date of Closure of the Offer	29.11.2024	Friday	24.12.2024	Tuesday
Post Offer Advertisement	06.12.2024	Friday	01.01.2025	Wednesday
Payment of consideration for the acquired shares	13.12.2024	Friday	08.01.2025	Wednesday
Final report from Merchant Banker	20.12.2024	Friday	15.01.2025	Wednesday

*Identified Date is only for the purpose of determining the names of the shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. All owners (registered or unregistered) of equity shares of the Target Company (except the Acquirers, Promoters and Sellers) are eligible to participate in the Offer any time before the closure of the Offer. Capitalized terms used in this announcement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA, DPS and LOF.

ISSUED BY MANAGER TO THE OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS

NAVIGANT CORPORATE ADVISORS LIMITED
804, Meadows, Sahar Plaza Complex, J Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai - 400059.
Tel.No. +91 22 4210 4837 / 4973 5078
Email id: navigant@navigantcorp.com
Website: www.navigantcorp.com
SEBI Registration No: INM000012243
Contact person: Mr. Sarthak Vijlani

Place: Mumbai
Date: December 09, 2024

NEELKANTH नीलकंठ लिमिटेड

(पूर्वीचे आर टी एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणून जात)
कॉर्पोरेट आव्हंटेटी क्रमांक (सीआयएन) : L68100MH1980PLC022582
५०८, दत्तामाल हाऊस, ब्रमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१.
दूर. क्र. ०२२-२२४१२००० ईमेल : headoffice@rtsexports.com वेबसाइट : www.rtxexports.com

टपाली मतदान सूचना

सूचना यादारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ (अॅक्ट) च्या अनुच्छेद १०८ व ११० व कोणत्याही अन्य लागू तरतूद जर काही असल्यास व (विधानिक सुधारणा, स्पष्टीकरण, सवतीटीकरण व रि-नॅक्टेमेंट असलेल्या) व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (नियम) यांच्या नियम २० व २२ अनुसार, सेक्रेटरीटयार स्टडीई-२ अनुसार जात व सीक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) अतिव्यापन व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सेबी सूची विनियमन) विनियमन ४४ अंतर्गत व सामान्य सर्व्हेलर अनुसार कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (एसएस-२) यांच्या अनुसार जारी सुधारित व मिनीटीटी ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एससीए) अनुसार आवश्यकता असलेल्या सामान्य सभा/ टपाली मतदान प्रक्रिया आयोजित ई-मतदान अंतर्गत सामान्य सर्व्हेलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२० व १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० अनुसार व अन्य सामान्य सर्व्हेलर अनुसार व सामान्य सर्व्हेलर क्र. ०९/२०२४ दि. १९ सप्टेंबर, २०२४ (एकत्रितरित्या एससीए सर्व्हेलर म्हणून संदर्भित) सदर व्यवहार अन्य लागू कायदा व विनियमन वेळोवेळी सुधारित व वेळोवेळी कोणत्याही वैधानिक सुधारणा अनुसार इलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत (पोरख ई-मतदान) केले जाईल.

अनु. क्र.	दराव विरोधक यांचे विवरण
१	श्रीम. संगीता विजय कुमार (बीआयएन : १०७४८६६) यांची वैयक्तिक संचालक म्हणून नियुक्ती

एससीए सर्व्हेलर अनुसार कंपनीने टपाली मतदानाची इलेक्ट्रॉनिक प्रत तसेच अतिरिक्तपणे अहवाल सोमवार, दि. ९ डिसेंबर, २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक प्रत समासदां कंपनी/ डिवाय्झिटी पारटिसिपंटस यांच्यासह नोंदणीकृत करून दि. ६ डिसेंबर, २०२४ (निर्धारित तारीख) नोंदणीकृत त्यांच्या ईमेल पत्त्यावर कंपनीच्या सभासदांना पाठविली आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाइट www.rtxexports.com वर उपलब्ध आहे व संबंधित विवरण अनुसार वीएसई लिमिटेड (वीएसई) www.bseindia.com वर उपलब्ध आहे व इक्विटी शेअर्स ऑफ कंपनीचे यांना व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एएसएडीएल) www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

एससीए सर्व्हेलर व विनियमन अनुसार कंपनीने ई-मेलद्वारा सुविधा सभासदांना प्रदानित केली आहे व टपालस्थ टपाली मतदान सादर केले आहे. असेट व डिस्टेंट चा संदर्क सभासदांना पोरख ई-मतदान प्रणाली मार्फत केला आहे. कंपनीने एएसएडीएल ची सेवा पोरख ई-मतदान सुविधा संपात त्यांचे सभासद यांना मतदान पर पाडव्याकरिता टपाली मतदान सूचनेमध्ये प्रदानित आहे.

कंपनीने नॅशनल सीक्युरिटीज डिवाय्झिटी लिमिटेड (एएसएडीएल) ची सेवा पोरख ई-मतदान सुविधा त्यांच्या सभासदांना प्रदान केली आहे. ई-मतदान सुविधा खालील कालावधी दरम्यान उपलब्ध असेल :

ई-मतदानाची सुरुवात	मंगळवार, दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी ९.०० वा. (भायजे)
ई-मतदानाची अंतिम तारीख	बुधवार, दि. ८ जानेवारी, २०२५ रोजी सायं. ५.०० वा (भायजे)
मतदानाकरिता पाव निर्धारित तारीख	बुधवार, दि. ६ डिसेंबर, २०२४

ई-मतदान सुविधा एएसएडीएल मार्फत बुधवार, दि. ८ जानेवारी, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भायजे) नंतर अकार्यत केले जाईल.

दराव सभासदांदारे टपाली मतदाना मार्फत पोषित केला आहे व त्यांच्या १. सभासदांना सामान्य सभेमध्ये पर पडला आहे. इक्विटी शेअर अनुसार मतदानावर इक्विटी शेअर्सकरिता मतदान हक्क सभासदांच्या नावे नोंदणीकृत केला आहे व २. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक असलेल्यांना कंपनीसह नोंदणीकरण/ अध्यावत करावे व फॉर्म आयसएस-१ सादर करव्याकरिता त्यांचे ई-मेल आवडी नोंदणीकरण/ अध्यावत करावे (कंपनीची वेबसाइट www.rtxexports.com वर उपलब्ध) येथे स्वाक्षरीकृत आवश्यक संपात दलाख लिंक इट्रायड इंडिया प्रॉक्सेट लिमिटेड येथे सी-१०१, २७५ फाके, एन.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई ४०० ०८३ येथे जमा करावे.

संचालक मंडळाची सभा कंपनीची श्री. हिमांशु उपाध्याय (सभासदत्व क्र. एससीए-२६८००, सीपी क्र. २०२५९ मे. एचआयवू व असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव यांना स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने टपाली मतदान प्रक्रिया पर पाडव्याकरिता परिनिरीक्षक नियुक्त केले आहे.

जर तुम्हाला कोणतीही चौकशी असल्यास तुम्ही Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान मॅनुअल वरील www.evoting.nsdl.com वर उपलब्ध डाऊनलोड सेवानुस अंतर्गत संदर्क साधावा वा दूरध्वनी ०२२-४८८६ ७००० वर संदर्क साधावा वा (सागर एस. गुप्ता) यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवावी.

परिनिरीक्षक यांनी अध्यक्ष यांना वा कोणत्याही प्राधिकृत व्यक्तींना ई-मतदानाचे परिनिरीक्षक म्हणून अहवाल ई-मतदानाच्या ४८ तासांच्या आत पोषित केला आहे अर्थात बुधवार, दि. ९ जानेवारी, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. (भायजे) व कंपनीची वेबसाइट www.rtxexports.com वर व एएसएडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वर व स्टॉक एक्सचेंज, डिवाय्झिटी व रिज्स्ट्र व शेअर ट्रान्झॅक्चर एजन्ट यांना संदर्क साधावा.

नीलकंठ लिमिटेडकरिता
सही/-
योगेश दाकरीसी दावडा
अध्यक्ष व संपूर्ण वेळ संचालक
बीआयएन : ०१७६७४२४

ठिकाण : मुंबई
दिनांक : ९ डिसेंबर, २०२४

जेनेरिक इंजिनीअरिंग कन्स्ट्रक्शन अँड प्रोजेक्ट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २०१ व २०२, फिटवेल हाउ